

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली  
यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक  
वर्ष २०२१-२२ पासून संस्थेच्या नावात बदल  
करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग,  
शासन निर्णय क्र. टीईएम-२०२१/प्र.क्र.८८/तांशि-४,  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२,  
दिनांक : ३० ऑगस्ट, २०२१

- वाचा :** १) फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांचे दिनांक १०/७/२०२१  
रोजीचे इतिवृत्त.  
२) संचालक, तंत्र शिक्षण यांचे पत्र क्र.२/एनजीसी/पीसीआय/मान्यता /  
२०२१/६४५, दिनांक २३/७/२०२१.

**प्रस्तावना :**

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी वर नमूद क्रमांक १ येथील दिनांक  
१०/७/२०२१ च्या इतिवृत्ताद्वारे दिलेल्या मान्यतेस अनुसरुन व संचालक, तंत्र शिक्षण यांनी त्यांच्या वर  
नमूद क्रमांक २ येथील दिनांक २३/७/२०२१ च्या पत्रान्वये प्रस्तावित केल्याप्रमाणे, शैक्षणिक वर्ष २०२१-  
२२ पासून रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी) रत्नापूर ता. जामखेड, जि. अहमदनगर या  
संस्थेच्या नावात बदल करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :**

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन व संचालक, तंत्र शिक्षण  
यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी)  
रत्नापूर ता. जामखेड, जि. अहमदनगर या संस्थेच्या नावात खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे बदल  
करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे :-

अ.क्र.	विद्यमान संस्थेचे नाव	संस्थेचे प्रस्तावित नाव
१.	५४६५- रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी) रत्नापूर ता.जामखेड, जि.अहमदनगर	५४६५- रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर, ता.जामखेड, जि. अहमदनगर

२. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०८३०१५५०५१६६०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( संजय औ.धारुरकर )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२. सर्व सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालये (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत).
३. सर्व अकृषि विद्यापीठांचे कुलसचिव (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
४. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड
५. संबंधित संस्था (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
६. फार्मसी कारुन्सिल ऑफ इंडियाकम्बाइन्ड, कारुन्सिल बिल्डींग, कोटला रोड, ऐवान-इ-गालिब मार्ग, नवी दिल्ली-११० ००२.
७. अतिरिक्त सचिव (तांत्रिक), भारत सरकार, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, ७ वा मजला, चंद्रलोक भवन, जनपथ, नवी दिल्ली - ११० ००१.
८. सहायक शिक्षण सल्लागार (तांत्रिक), भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय (शिक्षण विभाग), नवी दिल्ली.
९. विभागीय अधिकारी, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, पश्चिम विभागीय कार्यालय, इंडस्ट्रियल इन्शुरन्स बिल्डींग, २ रा मजला, चर्चगेट, मुंबई.
१०. निवड नस्ती/तांशि-४